

आदिवासी क्षेत्र उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना
२०१०-२०११ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "मागासवर्गीयांचे कल्याण"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.८/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १३ डिसेंबर, २०१०.

वाचा: शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.८/का.६, दि.१३ मे, २०१०

शासन शुध्दीपत्रक :- उपरोक्त दिनांक १३ मे, २०१० च्या शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक ३८ येथील लेखाशिर्ष २२२५१९५६ योजनेचे नांव- अनुसूचित जमातीच्या मुलांमुलींसाठी शासकीय वसतिगृहे सुरु करणे." अंतर्गत लातूर व उस्मानाबाद जिल्हयासाठीची रकाना क्र.२,३ व ४ मध्ये दर्शविलेली तरतूद सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रानुसार वाचण्यात यावी.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१०१२१३१८३३४०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(सु. द. नाईक)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती.

विभागीय आयुक्त, औरंगाबाद

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती (लातूर / उस्मानाबाद)

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. औरंगाबाद

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ३ प्रती)

जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर / उस्मानाबाद

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

कार्यासन अधिकारी का.क्र.२, व १२ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.


ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.

निवड नस्ती (का-६)

(शासन शुध्दीपत्रक क्र.बीयुडी २०१०/प्र.क्र.८/का.६, दि १३ डिसेंबर, २०१०. चे सहपत्र)

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१०-११ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(ओ.टि.एस.पी)

| <p>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : अनुसूचित जमातीच्या मुलांमुलींसाठी शासकीय वसतिगृहे सुरु करणे. (जिल्हास्तरीय योजना) (रुपये हजारात)</p> | | | | <p>मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०७) मागासवर्गीय मुलां-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे (२२२५ १९५६) ०१ - वेतन, ०२- मजुरी, ०६-दुरध्वनी वीज व पाणी शुल्क ११- देशांतर्गत प्रवास, १३- कार्यालयीन खर्च, १४- भाडे पट्टी व कर, १९ -आहार खर्च, २१ - सामुग्री व पुरवठा, २८ - व्यावसायिक व विशिष्ट सेवा, ३१ - सहायक बनुदान (वेतनेतर), ५० - इतर खर्च,</p> | | |
|---|---|--|---------------------------|---|---------------------------------------|------|
| जिल्हयाचे नांव | एप्रिल व मे, २०१० पर्यंत उपलब्ध करुन दिलेली तरतूद | जून, २०१० ते मार्च, २०११ पर्यंत उपलब्ध करुन दिलेली तरतूद | २०१०-११ साठी केलेली तरतूद | २०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी | प्रशासकीय विभाग | शेरा |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| लातूर | ६२९ | ३४०१ | ४०३० | संबंधित जिल्हाधिकारी | आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई. | |
| उस्मानाबाद | २५२ | १३७१ | १६२३ | | | |


(सु. द. नाईक)
कक्ष अधिकारी